



- सुचना :- 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2. सर्व प्रश्नांना समान गुण आहे.

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य तीन गुरूंच्या शिकवणीने कशाप्रकारे घडले ते सविस्तर स्पष्ट करा? 16

किंवा

‘एक यशस्वी वक्ता’ म्हणून लेखक प्र. के अत्रे यांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण कशाप्रकारे झाली ते स्पष्ट करा?

2. “माणसाच्या अस्थिर मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न कवयित्री बहीणाबाई चौधरी यांनी कशाप्रकारे केला आहेत? ते ‘मन’ या कवितेच्या आधारे स्पष्ट करा? 16

किंवा

‘मी फूल तृणातिल इवले’ या कवितेच्या आशय तुमच्या शब्दात लिहा?

3. खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे सुमारे 120 शब्दात लिहा. 16

- य) चोरांनी चौर्यवृत्तीचा त्याग कशाप्रकारे केला? ते “लोणारमार्गी चोरकुमती हरण” या लिळेच्या आधारे स्पष्ट करा?
- र) लेखक साने गुरूजींनी मनाच्या निर्मळतेचे महत्व कशाप्रकारे विशद केले आहे?
- ल) छोट्या दगडाला देवपण कशाप्रकारे प्राप्त झाले आहे?
- व) “पुन्हा भातपिठल्याची गोष्ट” या कथेच्या माध्यमातून लेखिका विजया राजाध्याक्ष यांनी कोणता विचार व्यक्त केला आहे?

4. खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे सुमारे 120 शब्दात लिहा. 16

- 1) संत नामदेवांनी देवाशी भांडण करून आपली उदविग्नता कशाप्रकारे व्यक्त केली आहे?
- 2) कवी अनंत फंदी यांनी “उपदेशपर फटका” या कवितेतून कोणता उपदेश केला आहे?
- 3) “दे वरचि असा दे!” असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजका म्हणतात?
- 4) ‘या भूमीचा मूळ अधिकारी हा शेतकरीच आहे’ हे ‘गावाकडं’ या कवितेच्या आधारे स्पष्ट करा?

5. खालील सर्व प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. 16

- अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जन्माविषयी कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत?
- ब) सभेपूढे बोलतांनाचा लेखकांनी सांगितलेला पहिला प्रसंग सांगा?
- क) मनाला समजून घेण्यासाठी बहिणाबाईंनी कोणकोणत्या कल्पना केल्या आहेत?
- ड) तृणाचे इवले फूल कशासाठी धडपडत आहे?
